

वि. कार्यकारी दंडाधिकारी साहेब लातूर.

१. प्रतिज्ञा लेख लिहून देणार :- -----

धंदा / व्यवसाय / मजुरी.

रा.

ता. / जिल्हा.

२. प्रतिज्ञालेख लिहून घेणार :- मा. उपायुक्त (सा.) लातूर शहर महानगर पालिका, लातूर.

"सर्वासाठी घरे" संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळणेकरिता लिहून देतो की,

१. मी याआगोदर शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही.

२. महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग शासन निर्णय क्र. प्रआयो. २०१५/प्र. क्र.११०/गृनिधो-२(सेल) दिनांक ९ डिसेम्बर २०१५ अनुज्ञेय ३० चौ. मी. (३२३ चौ फूट) एवढ्या चटई क्षेत्रफळाची सदिनका मी स्वतः खाजगी/शासकीय विकासकाकडून करून घेण्यास तयार आहे. अथवा माझ्याकडे स्वतःचे मालकीचे क्षेत्रफळाचे भूखंड/प्लॉट आहे आणि या प्लॉटवर मी ३० चौ. मी. (३२३ चौ फूट) चे स्वतः घर बांधणार आहे.

३. भारताच्या कोणत्याही भागात माझ्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे मालकीचे पक्के घर नाही. भारताच्या कोणत्याही क्षेत्रात माझ्या कुटूंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे पक्के घर/सदनिका उघडकीस आल्यास शासनाची फसवणूक केल्याबद्दल माझ्या विरुद्ध भा. दं. वि. प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल व योजनेमध्ये बांधकाम करण्यात आलेले शासनाचे पक्के घर/सदनिका शासनातर्फे ताब्यात घेतल्या जाईल याची मला जाणीव आहे.

४. घरकुलाचा लाभ मिळाल्यानंतर मी घर कोणत्याही व्यक्तीला कधीच विकणार नाही व भाड्याने सुद्धा देणार नाही.
५. घरकुल बांधकाम करीता प्राप्त झालेल्या शासकीय अनुदानामधून मी घरकुलाचे बांधकाम करणार याशिवाय इतर कोणत्याही कामावर खर्च करणार नाही, तसे केल्यास/आढळल्यास मी शासकीय नियमानुसार फौजदारी गुन्ह्यास स्वतः मी जबाबदार राहिल.
६. मी सादर कलेली माहिती खोटी आढळल्यास, घरकुल योजनेचा लाभ मिळणेकरिता अपात्र ठरविण्यात येईल याची मला जाणीव आहे.
७. माझ्या स्वतःच्या भुखंडावर जर घर मंजूर झाले तर मला अनुदान प्राप्त झाल्यानंतर मी संपूर्ण घरकुलाचे बांधकाम टप्प्या-टप्प्याने पूर्ण करून देईल व तसे न केल्यास संपूर्ण अनुदान परत करेल.
८. संपूर्ण कामाचे लोखंड संकल्पना जसे. सिमेंट, रेती, गिट्टी, लोखंड, बिल्डींग कोड चे नियमावली नुसार मान्यता प्राप्त खाजगी अभियंताचे मार्गदर्शनाखाली मनपाच्या बांधकाम परवानगी प्रमाणे नकाशातील क्षेत्रफळाप्रमाणे बांधकाम पुर्ण करेल तसेच सदर घरकुलाची पुढील देखभाल व दुरुस्ती मी माझ्या स्वखर्चाने करवुन घेईल.
९. सदरहु घराचे बांधकाम करित असतांना सांडपाण्याची व पावसाचे पाण्याची व्यवस्था मी करवुन घेईल.
१०. मी घराचे बांधकाम करण्याचे कालावधीत माझी राहण्याची स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करवुन घेईल. तसेच बांधकाम करते वेळी काही अपघात झाल्यास त्यास मी सर्वस्वी जबाबदार राहिल.
११. आर्थिक दृष्ट्या दुर्बल (EWS) गटाच्या योजने अंतर्गत घर पूर्ण झाल्यावर योजनेच्या नावासहित नामफलक घरकुला/घराचे दर्शनीय भागात स्वखर्चाने मी स्वतः लावुन घेईल.
१२. मी सदर घरकुल योजनेनुसार कर्ज घेवुन बांधल्यास बँकेत संपुर्ण कर्ज भरण्यास मी स्वतः जबाबदार राहिल.
१३. मला सदर घरकुल आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थी म्हणून व रु. ३. ०० लक्ष पर्यंत आर्थिक मर्यादा असलेल्या उत्पन्नाचा दाखला मी स्वतः प्रमाणीत केलेला आहे. सदर उत्पन्नाचा दाखला खोटा आढळल्यास संपूर्ण अनुदान परत करेल.
१४. अल्प उत्पन्न गटातील (LIG) लाभार्थी असून प्रतिवर्ष माझे उत्पन्न रु. ३. ०० लक्ष ते रु. ६. ०० लक्ष. पर्यंत सादर केलेले असून त्याबाबतचा उत्पन्नाचा दाखला खोटा आढळल्यास संपूर्ण अनुदान केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीला परत करेल.

दिनांक :-

ठिकाण :- लातूर

सही प्रतिज्ञार्थीची.

मी वर नमूद कलेली माहिती ही खरी आहे. ती खोटी आढळल्यास त्यास मी भा. दं. वि. नुसार शिक्षेस पात्र राहिल.

दिनांक :-

ठिकाण :- लातूर

सही प्रतिज्ञार्थीची.